

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १५

सभावृत्तांत

दिनांक - ०४/०५/२०१६

वेळ - दुपारी २.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक ०४/०५/२०१६ रोजी दुपारी २.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

१. मा.मासुळकर समीर मोरेश्वर - सभापती
२. मा.ननवरे जितेंद्र बाबा
३. मा.आसवाणी सविता धनराज
४. मा.पवार संगीता शाम

या शिवाय मा.फुंदे - सहा.आयुक्त, मा.जगताप - नगरसचिव, मा.दुरगुडे - सहा.आयुक्त, मा.बेंडे - प्रशासन अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचा विषय सभाकामकाजामध्ये दाखल करून घेणेत आला.

विषय क्र.१) मनपाच्यावतीने महाराष्ट्र राज्य किशोर/किशोरी खो-खो सराव शिबीर २०१६ आयोजित करणेस व त्याकामी येणा-या खर्चास मान्यता घेणेबाबत - मा.संगीता पवार, मा.जितेंद्र ननवरे यांचा प्रस्ताव.

-----

दिनांक २०/०४/२०१६ रोजी झालेल्या सभेचा ( कार्यपत्रिका क्रमांक १४ ) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

-----

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेला विषय घेणेत आला.

ठराव क्रमांक - ५७

विषय क्रमांक - ०१

दिनांक - ०४/०५/२०१६

सुचक : मा.संगीता पवार

अनुमोदक : मा.जितेंद्र ननवरे

संदर्भ : मा.संगीता पवार, मा.जितेंद्र ननवरे यांचा प्रस्ताव -

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने दि.२९ मे ते ६ जून २०१६ या काळात म.न.पा. क्रीडाप्रबोधिनी येथे १२ किशोर व १२ किशोरी खेळाडू (२४ खेळाडू) त्यांचे समवेत २

मार्गदर्शक व २ व्यवस्थापक (एकूण ४ अधिकारी) एकूण संख्या - २८ यांचे महाराष्ट्र राज्य किशोर व किशोरी खो-खो सराव शिबीर - २०१६ आयोजित करणे व या शिबीरात २ किशोर किशोरी गटाची खो-खो ची मैदाने करणे, त्याच बरोबर शिबीर काळात एकूण ९ दिवस शिबीरातील सर्वांसाठी सकाळचा चहा व नाष्टा, दुपारचे जेवण, दुपारचा चहा व नाष्टा व रात्रीचे जेवण अशी भोजन व्यवस्था व सर्वांसाठी निवास व्यवस्था करणेस व त्याकामी येणा-या र.रु.६०,०००/- (अक्षरी र.रु.साठ हजार फक्त ) चे खर्चास अथवा प्रत्यक्ष येणा-या खर्चास मान्यता देणे तसेच सकाळचा चहा व नाष्टा, दुपारचे जेवण, दुपारचा चहा व नाष्टा व रात्रीचे जेवण ई कोटेशन नोटीस प्रसिध्द करून करणेस व बॅनर, बुके, किरकोळ खर्च इ. क्रीडा विभागाचे स्थायी अग्रीमधन मधून करणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृतांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समिती सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----


यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

( मासुळकर समीर मोरेश्वर )

सभापती

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती  
पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय  
क्रमांक : नस/४/कावि/२६१/२०१६  
दिनांक : ०५/०५/२०१६



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.